

— प्रति caus. entsprechend färben, — röthen: सूर्याप्रतिरज्जित MBH. 1, 1412. ततोऽस्तमगमत्सूर्यः संद्यथा प्रतिरज्जित: R. 6, 14, 24.  
 — वि 1) sich entfärben, seine ursprüngliche Farbe verlieren: चेकोर-स्य विरुद्धते नपने विषदर्शनात् (vgl. Suç. 2, 246, 2) Kām. Nītis. 7, 12. केशा अपि विरुद्धते निःस्तेक्ष्णः Spr. 2983. act. VARĀH. Br. S. 78, 19. विरक्तसंद्यथा-करिष्य Rāgh. 13, 64. — 2) gleichgültig werden, das Interesse für Personen und Sachen aufzugeben, erkalten: विरुद्धते MBH. 3, 13891. Bhāg. P. 3, 13, 49. 30, 4. 7, 6, 13. 11, 34. विरुद्ध Spr. 1060, v. l. Schol. zu Bhāg. P. 1, 4, 12. विरुद्धते मित्राणि Shāp. Br. 5, 6. सेवकाः Spr. 2983. तदा विरानुरक्तोऽपि विरुद्धते जनः 4803. तस्मादस्माद्विरुद्धते Čāk. zu Br. År. Up. S. 323. ततः कृष्णा विरुद्धताम् MBH. 1, 7411. विरुद्धतिः न मित्रेभ्यः 12, 6285. संसारे विरुद्ध KULL. zu M. 4, 149. KAP. 3, 66. त्रियो वा केषु रुद्धते विरुद्धते च ता: पुनः MBH. 13, 2234. 2608. तस्यां स राजा विरुद्धते KATHĀS. 32, 32. 37, 144. 38, 40. 39, 202. श्रीर्णवृष्टिं लङ्घयो विरुद्धति समृद्धयः BHĀTT. 18, 22. विरक्तः a) gleichgültig geworden d. i. kein Interesse mehr für Personen oder Sachen habend, erkaltet, abhold MBH. 12, 10374. KAP. 2, 2. 4, 23. KATHĀS. 28, 18. Bhāg. P. 1, 13, 24. 3, 16, 7. 32, 30, 7, 14, 5, 9, 6, 53. रक्तादृतिं समीकृत विरक्तस्य विरुद्धते यत् Kām. Nītis. 5, 46. 8, 74. रक्ते विरक्ते मध्यस्थे स्वामिनि Spr. 4224. सैवामृतलता रक्ता विरक्ता विषव-छारी (sc. स्त्री) 1849. 1634. 2134. °प्रकृति 3138. 4029. KATHĀS. 33, 185. 37, 213. PĀNKĀT. 60, 5. Hit. 27, 17. Verz. d. Oxf. H. 216, a, 5. °भाव Spr. 3413. PĀNKĀT. 33, 16. °हृदय KATHĀS. 5, 105. 36, 126. अ° ergeben, gezeigt Spr. 5332. एतस्मादिरक्ता: Čāk. zu Br. År. Up. S. 13. मणि सा विरक्ता Spr. 2461. परदरेषु 5018. Hit. 53, 19. KATHĀS. 3, 45. भेगसंपदि 17, 92. दीवितं प्रति 6, 78. दानादानं Spr. 2043. कथा° Hit. 27, 16. — b) gleichgültig geworden d. i. kein Interesse mehr erregend, für den man erkaltet ist: विरक्ता TAK. 2, 6, 4. Rīé-TAB. 2, 155. — Vgl. विरक्ति, विरुद्ध. — caus. 1) färben so v. a. fleckig machen: तदार्तवं प्रशस्तिं यदा-सो न विरञ्जयेत् Suç. 4, 313, 10. — 2) machen, dass Jmd. gleichgültig wird, — erkaltet: युवत्यः तण्मात्रादिरज्जिताः so v. a. alsbald erkaltend Spr. 3642.

— सम् 1) sich färben, sich röthen: चिताधूमेन नोलेन संरक्षते च पाद-याः MBH. 12, 5777. पुरा संरक्षते संद्यथा 1, 6028. 6443. संरक्ता geröthet: कोपसंरक्तान्यन् 1701. 5, 273. 7066. R. 1, 39, 15. fg. 2, 33, 2. R. GOR. 1, 4, 99. 3, 22, 20. 35, 18. 51, 24. 55, 12. 56, 39. 4, 9, 1. 5, 2, 21. 83, 1. 7, 8, 2. Verz. d. Oxf. H. 236, b, 40. — 2) संरक्ता entzückend, reizend, vom Gesange R. GOR. 1, 3, 61. संरक्ततरमत्यर्थं मधुरं तावगायताम् R. SCHL. 1, 4, 17. hinreissend (im Gesange): संरक्ताभिक्षिपुरुचिन्यो गीयते किंनरीभिः MEGH. 57; vgl. रक्ता, रक्तकपृष्ठ. — caus. 1) färben, röthen: धातुसंरज्जितशिल HARI. 11860. — 2) erfreuen, beglücken: संरक्षयन्प्रकाः Bhāg. P. 4, 22, 55.

— अनुसम्, भर्तारमनुसंरक्ता ergeben, zugethan R. 1, 17, 16 (17, 5 GOR.). — अभिसम्, partic. praet. pass. hängend an, ergeben: कामभोगाभिसं-रक्ता भेद्यनायोपचक्रमे R. 7, 26, 41.

रक्तं gaṇa पचादि P. 3, 1, 134. m. 1) = रक्तम् a) Staub MED. g. 13. ĀGĀJAK. bei UÉGVAL. zu UNĀDIS. 4, 216. ČABDAR. im CKDA. Hierher wird gezogen अर्थात्: पादरजोपमा: Spr. 217, wo aber रजोपम eine auch sonst vorkommende Contraction von रजउपम ist. — b) Blüthenstaub MED.

V1. Theil.

ĀGĀJAK. und ČABDAR. कुडुमरजन्यासाय PRASAṄGĀBH. 13, a. dagegen ist in पवर्पुष्परजोन्मिश्य R. 3, 79, 29 eine unregelmässige Contraction anzunehmen. — c) Menstrualblut MED. ĀGĀJAK. ČABDAR. auch n. nach ČABDAR. — d) Leidenschaft MED. ĀGĀJAK. ČABDAR. — 2) N. pr. a) eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2575. — b) eines Fürsten, eines Sohnes des Virāga, VP. 163. — Vgl. अग्नि०, नी०, भृङ०, वि०, स०. रजउदास adj. (f. श्री) = मलोदासम् KAU. 33.

रजपुत्र m. ein Sohn der Leidenschaft, der Lust so v. a. ein sonst ganz unbekannter Mann Verz. d. Oxf. H. 134, a, 36, 45. Wohl mit beabsichtigtem Anklang an राजपुत्र; vgl. राजस्तोत्र.

रजक (von रज्) m. 1) Wäscher (der sich auch mit dem Färben der Kleider beschäftigt) P. 3, 1, 145, VÄRTT. 6, 4, 24, VÄRTT. 5. VOP. 26, 38. UÉGVAL. zu UNĀDIS. 2, 32. AK. 2, 10, 10. TRIK. 2, 10, 4. H. 914. an. 3, 86. HALĀJ. 2, 438. रजके रङ्गकारकम् HARI. 4470. fgg. BHĀG. P. 10, 41, 32. PĀNKĀT. 62, 24. यो न जानाति निर्कर्तुं वस्त्राणां रजको मलम्। रक्तानां वा शोधयितुं पद्मा नास्ति तथैव सः || MBH. 12, 3404. रजकेन पद्मा प्रुल्लं वस्त्रं भवति वारिणा MATSJA-P. 179, 31 (nach AUFRECHT). JĀG. 1, 164 (neben चैत्रधाव). R. 2, 83, 15 (90, 15 GOR.). VARĀH. Br. S. 10, 5, 13, 22. 87, 17. 41. नग्नतपणके देशे रजकः किं करिष्यति Spr. 666. को दाता रजको ददाति वसनं प्रातर्गुलोला निष्ठि 3013. SĀU. D. 33, 11. VOP. 5, 32. रजकस्य गर्भम्: KATHĀS. 63, 132. sg. PĀNKĀT. 214, 25. HIT. 50, 4. 17. 81, 12. sg. Verz. d. Oxf. H. 13, b, 29. 281, b, 28. 282, b, 48. रजकतत्त्ववायम् P. 2, 4, 10, Sch. eine verachtete Klasse von Menschen COLEBR. Misc. Ess. II, 184. sg. तीवर्या धीवरात्पुत्रो ब्रूव रजकः स्मृतः Verz. d. Oxf. H. 22, a, 12. रजकी वारिणी (nach PAT. zu P. 3, 1, 145 die Frau eines Wäschers) P. 3, 1, 145, VÄRTT. VOP. 26, 38. SĀU. D. 61, 3. रजकां तीवराचैव कायलीति ब्रूव हृ Verz. d. Oxf. H. 22, a, 12. Bez. eines Frauenzimmers am 5ten Tage der Menses Ver. in LA. (III) 8, 11. unter den 8 Akula bei den Čakta Verz. d. Oxf. H. 91, b, 36. रजिका Wäscherin PAT. zu P. 3, 1, 145. VARĀH. Br. S. 78, 9. — 2) Papagei (प्रुक) H. a. n. st. dessen clothes (d. i. अंग्रेज) WILSON nach derselben Aut. und CKDA. nach VIÇVA. — 3) angeblich N. pr. eines Fürsten VP. 466, N. 5 und darnach LIA. I, Anh. xxxiii; fehlerhaft für राजक.

रजतै (von रज्) = ३. अर्जै wie अर्जुन und रजस् UNĀDIS. 3, 111. 1) adj. weisslich, silberfarbig (AK. 3, 4, 14, 82. H. an. 3, 287. MED. t. 143); silbern: सूत्रमुत्तेयापने रजतं कृत्याणो । रथं युक्तमसनाम् सुषामिणि RV. 8, 25, 22. पुरम् रजतामत्तरितमकुर्वत AIT. BR. 1, 23. VS. 23, 37. रजते हिर-एयम् weissliches Gold d. h. Silber TS. 1, 3, 4, 2. CAT. BR. 12, 4, 4, 7, 13, 4, 2, 10, 14, 1, 3, 14. KĀT. 10, 4. सुवर्णरजतै रुक्मी CAT. BR. 12, 8, 8, 11. TBR. 1, 3, 10, 1. 7. 8, १, 1. पात्र 2, 2, १, 7. 3, 9, ६, ५. निष्का PĀNKĀT. BR. 17, 1, 14. ĀC. 2, 3, 15. KĀND. UP. 3, 19, 1. — 2) m. n. gaṇa अर्धचादि zu P. 2, 4, 31. zu belegen nur das n. a) Silber AK. 2, 9, 97. H. 1043. H. an. MED. HALĀJ. 2, 17. 3, 5. AV. 5, 28, 1. 13, 4, 51. AIT. BR. 7, 12. KĀT. ČA. 10, 2, 37. 26, 2, 20. KAU. 16. KĀND. UP. 4, 17, 7. SHĀP. BR. 6, 6. M. 8, 321. 11, 57, 167. R. 1, 33, 11. सुवर्णरजतै: 2, 32, 14. 94, 5. SUÇR. 1, 3, 2. VARĀH. Br. S. 64, 1. KĀR. 3, 41. NAISH. 22, 52. Verz. d. Oxf. H. 282, a, 28. — b) Gold H. 1043. AK. 3, 4, 14, 82 soll Kshirasavīmin nach AUFRECHT हेमि st. दूरि lesen. — c) Perlenschmuck AK. 3, 4, 14, 82.